



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ६ ]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७ - १३, २०१९ / माघ १८ - २४, शके १९४०

[ पृष्ठ ३२

### प्राधिकृत प्रकाशन

## शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

### नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक १६ जानेवारी २०१९

### महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

### अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१६१७/प्र.क्र. ३४७/२०१७/नवि-९.- ज्याअर्थी, शासन, नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-११०४/५५४/सीआर-६९/०५ (अ)/नवि-९, दिनांक २२ नोव्हेंबर २००६ अन्वये संगमनेर शहरासाठी दुसरी सुधारित विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे “उक्त अधिनियम” असे संबोधिले आहे) चे कलम ३१ (१) अन्वये भागशः (यापुढे “उक्त विकास योजना” असे उल्लेखिलेली) मंजूर केलेली आहे व वगळलेल्या भागासाठी उक्त विकास योजना, शासन नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-१६०८/३१५५/सीआर-८६/०८/नवि-९, दिनांक ११ ऑगस्ट २००८ अन्वये मंजूर केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेसाठी संगमनेर नगरपरिषद नियोजन प्राधिकरण आहे (यापुढे “उक्त नियोजन प्राधिकरण” असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे संगमनेर येथील सर्व्हे नंबर ९१-ब पै. (जुना सर्व्हे नंबर ४३०-ब), क्षेत्र ५,३३४ चौ. मी. ही जागा (यापुढे “उक्त जागा” असे संबोधले आहे) विद्यमान खुले नाट्यगृह व पाण्याची टाकी म्हणून दर्शविली आहे (यापुढे “उक्त भूवापर” असे संबोधले आहे) ;

आणि ज्याअर्थी, संगमनेर नगरपरिषद, संगमनेर यांनी त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ५१, दिनांक १९ ऑगस्ट २०११ अन्वये उक्त विकास योजनेतील उक्त जागा “उक्त भूवापरा” ऐवजी बंदिस्त नाट्यगृह व दुकान केंद्रासाठी “सार्वजनिक / निम-सार्वजनिक व वाणिज्य वापर” या प्रयोजनार्थ निर्देशित करण्याचे ठरवून, त्या अनुषंगाने उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे उप-कलम (१) मध्ये नमूद वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव (यापुढे “प्रस्तावित फेरबदल” असे संबोधले आहे) दिनांक १५ मार्च २०१२ च्या पत्रान्वये अंतिम मंजूरीसाठी शासनास सादर केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशीनंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर प्रस्तावित फेरबदल मान्य करावा, असे राज्य शासनाचे मत झाले आहे ;

वि (एच) ६२४

(१)

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदलास शासन पुढीलप्रमाणे मान्यता देत आहे आणि त्यासाठी उपरोल्लिखित दिनांक २२ नोव्हेंबर २००६ ची विकास योजना मंजूरीची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.

उक्त विकास योजना मंजूरीच्या दिनांक २२ नोव्हेंबर २००६ च्या अधिसूचनेच्या फेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.

### नोंद

संगमनेर येथील सर्व्हे नंबर ९१-ब पै. (जुना सर्व्हे नंबर ४३०-ब), क्षेत्र ५३३४ चौ. मी. विद्यमान खुले नाट्यगृह व पाण्याची टाकी म्हणून दर्शविलेली जागा 'बंदिस्त नाट्यगृह व दुकान केंद्रासाठी सार्वजनिक / निम-सार्वजनिक व वाणिज्य वापर' विभागात दर्शविण्यात येत आहे.

सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद, संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी उपलब्ध करण्यात येत आहे.

सदर अधिसूचना शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

रा. शा. चौहान,

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

dated, 16th January 2019

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966*

### NOTIFICATION

No. TPS-1617/CR-347/2017/UD-9.— Whereas, the Government in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1104/554/CR-69/05 (A)/UD-9, dated 22nd November 2006 has Partly sanctioned the Second Development Plan of Sangamner City (hereinafter referred to as “the said Development Plan”) under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) and Excluded Part of the said Development Plan has been sanctioned *vide* Notification No. TPS-1608/3155/CR-86/08/UD-09, dated 11th August 2008 ;

and whereas, the Sangamner Municipal Council is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as “the said Planning Authority”);

and whereas, in the said Development Plan, land bearing S. No. 91-B Pt. (Old S. No. 430-B), admeasuring 5,334 sq. mtrs. of Mouje Sangamner (hereinafter referred to as “the said Land”) is shown as Existing “Open Theatre and Water Tank” (hereinafter referred to as “the said Use”);

and whereas, the said Planning Authority *vide* its General Body Resolution No. 51, dated the 19th August 2011 resolved to modify the said use of the said land for the purpose of enclosed Theatre and Shopping Centre and redesignate the same as “Public/Semi-Public and Commercial Use” as per the provision under Section 37 (1) of the said Act (hereinafter referred to as “the said Modification”) to the said Development Plan and after following all the legal formalities, forwarded the proposal to Government for final sanction *vide* letter, dated the 15th March 2012 ;

and whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that the Proposed Modification should be sanctioned.

Now, therefore, in exercise of the powers conferred on it under sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government hereby sanctions the Proposed Modification and for that purpose amends the aforesaid Notification, dated the 22nd November 2006.

In the Schedule of Modifications appended to the aforesaid Notification sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry.

### Entry

Land bearing S. No. 91-B Pt. (Old S. No. 430-B), admeasuring 5,334 sq. mtrs. of Mouje Sangmaner shown as Open Theatre and Water Tank is redesignated as "Public/Semi-Public and Commercial Use" for enclosed Theatre and Shopping Centre Purpose.

This Notification shall be kept open for inspection by the General Public during office hours in the office of the Chief Officer, Sangamner Municipal Council, Sangamner, district Ahmadnagar.

This Notification shall also be published on the Government's website [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)

*By order and in the name of the Governor of Maharashtra,*

**R. S. CHOUHAN,**  
Section Officer to Government.

## संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

### विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

#### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२७/८२७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चरनमाळ ग्रामपंचायतीतील आमळीसोंडा / सावरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजी चरनमाळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या आमळीसोंडा / सावरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

### अनुसूची

#### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आमळीसोंडा / सावरपाडा (चरनमाळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे गव्हाणीपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर ८७	३१ हेक्टर ९७ आर	मौजे विरथवा, गुजरात राज्य सीमा भाग
३	उत्तर : गट नंबर ८७		मौजे विरथवा, गुजरात राज्य सीमा भाग
४	दक्षिण : गट नंबर ६९, ६२		मौजे देवडोंगरपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

#### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२८/८३०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चरनमाळ ग्रामपंचायतीतील देवडोंगरपाडा / रायवाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजी चरनमाळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या देवडोंगरपाडा / रायवाणपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करित आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

## अनुसूची

### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव देवडोंगरपाडा / रायवाणपाडा (चरनमाळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे बसरावळ शीव
२	पश्चिम : गट नंबर ६६	५९ हेक्टर २६ आर	मौजे बोरझर शीव, गुजरात
३	उत्तर : गट नंबर ७२, ४७		मौजे चरनमाळ
४	दक्षिण : गट नंबर ८७		मौजे नागझिरी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२९/८३१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शिरसोले ग्रामपंचायतीतील निरगुडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी शिरसोले ग्रामपंचायतीत येणाऱ्या निरगुडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव निरगुडीपाडा (शिरसोले)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे खांडबारा शीव
२	पश्चिम : गट नंबर ९५	६ हेक्टर ३३ आर	मोजे जामखेल शीव
३	उत्तर : गट नंबर ९४		मोजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर ७५		मोजे शिरसोले शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३०/८३३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शिरसोले ग्रामपंचायतीतील धरणगाव / बहीरमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी शिरसोले ग्रामपंचायतीत येणाऱ्या धरणगाव / बहीरमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

### अनुसूची

#### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव धरणगाव / बहीरमपाडा (शिरसोले)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७१	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे धनेर शीव
२	पश्चिम : गट नंबर १०४	९ हेक्टर ८७ आर	मोजे जामखेल शीव
३	उत्तर : गट नंबर १०१		मोजे मोहाणे शीव
४	दक्षिण : गट नंबर ७२		मोजे शिरसोले शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

#### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३१/८३४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, शिरसोले ग्रामपंचायतीतील शिवपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ सप्टेंबर २०१८ रोजी शिरसोले ग्रामपंचायतीत येणाऱ्या शिवपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शिवपाडा (शिरसोले)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ९४	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे खांडबारा शीव
२	पश्चिम : गट नंबर २७	५ हेक्टर ८५ आर	मौजे शिरसोले शीव
३	उत्तर : गट नंबर ९४		मौजे मोहाणे शीव
४	दक्षिण : गट नंबर १२४		मौजे मचमाळ शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३२/८३५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सुतारे ग्रामपंचायतीतील धर्म्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ रोजी सुतारे ग्रामपंचायतीत येणाऱ्या धर्म्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.



**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव धर्म्याचापाडा (सुतारे)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे चारणकुडी शीव
२	पश्चिम : गट नंबर ५४	५१ हेक्टर ६० आर	मौजे तोरणकुडी शीव
३	उत्तर : गट नंबर ५०		मौजे कुरुसवाडे शीव
४	दक्षिण : गट नंबर ६३		मौजे मचमाळ शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३३/८३६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सुतारे ग्रामपंचायतीतील आनंद्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १२ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुतारे ग्रामपंचायतीत येणाऱ्या आनंद्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आनंद्याचापाडा (सुतारे)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे चौपाळे शीव
२	पश्चिम : गट नंबर ३६	० हेक्टर ३० आर	मोजे टकारमौली शीव
३	उत्तर : गट नंबर ३५		मोजे जामखेल शीव
४	दक्षिण : गट नंबर ४८		मोजे सुतारे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३४/८३७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सुतारे ग्रामपंचायतीतील टकारमौलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक ११ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ रोजी सुतारे ग्रामपंचायतीत येणाऱ्या टकारमौलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव टकारमौली (सुतारे)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे धनेर शीव
२	पश्चिम : गट नंबर ११६	० हेक्टर ४० आर	मौजे कुरुसवाडे शीव
३	उत्तर : गट नंबर ११७		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर ११७		मौजे फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३५/८३८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, सुतारे ग्रामपंचायतीतील आंब्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजी सुतारे ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंब्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आंब्याचापाडा (सुतारे)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे आमळी शीव
२	पश्चिम : गट नंबर ५४	० हेक्टर १८ आर	मोजे टकारमौली शीव
३	उत्तर : गट नंबर ५३		मोजे चौपाळे शीव
४	दक्षिण : गट नंबर ६०		मोजे आनंद्याचापाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३६/८३९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोदगाव ग्रामपंचायतीतील मोठा चिंचपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी बोदगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या मोठा चिंचपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मोठा चिंचपाडा (बोदगाव)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २६८-अ, २१३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मोजे मोठा चिंचपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर २४१	२२२ हेक्टर १३ आर	मोजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर २३९, २३८, २३६, २१२		मोजे मेंदाणे शीव
४	दक्षिण : गट नंबर २५०		मोजे दहीवेल शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३७/८४०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोदगाव ग्रामपंचायतीतील भाटजिरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी बोदगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या भाटजिरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव भाटजिरा (बोदगाव)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे मोठा बोदगाव शीव
२	पश्चिम : गट नंबर २९५	१९ हेक्टर ९० आर	मौजे दहीवेल शीव
३	उत्तर : गट नंबर ८८		मौजे शेतजमीन
४	दक्षिण : गट नंबर ३४		मौजे मूळ बोदगाव शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३८/८४१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोदगाव ग्रामपंचायतीतील पाचमौलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी बोदगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाचमौलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मोठा पाचमौली (बोदगाव)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १४२, १४३, १५०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे फॉरेस्ट
२	पश्चिम : गट नंबर १७७	१९५ हेक्टर १४ आर	मौजे पाचमौली मूळ गाव शीव
३	उत्तर : गट नंबर १६८, १६९, १५४		मौजे मेंदाणे शीव
४	दक्षिण : गट नंबर ९९, १०१, १०२		मौजे भाटजिरा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१३९/८४२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोदगाव ग्रामपंचायतीतील सांबरसोंडापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी बोदगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या सांबरसोंडापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव साबरसोंडा (बोदगाव)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १४४, १२८, १२९, १३३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे मूळ साबरसोंडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १४६, १४९, १५४ पैकी	२२० हेक्टर ६९ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर १३४, १५४ पैकी		मौजे आमोडे शीव
४	दक्षिण : गट नंबर १०३, ८६, १०७, १०८		मौजे शेतशिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४०/८४३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोदगाव ग्रामपंचायतीतील लहान चिंचपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १८ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी बोदगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या लहान चिंचपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.



**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव लहान चिंचपाडा (बोदगाव)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २९३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे गट नंबर २९३ मधील रस्ता
२	पश्चिम : गट नंबर २६८-ब, २६९	४९ हेक्टर ४६ आर	मौजे दहीवेल शीव
३	उत्तर : गट नंबर २८६, २८९		मौजे गट नंबर २८९ मधील नाला
४	दक्षिण : गट नंबर २७२, २८०		मौजे मूळ बोदगाव ग्रामपंचायत गाव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४१/८५४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव वडपाडा (पिंपळगाव बुद्रुक)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १, १८९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे देवळीपाडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर १२६, १२५, १२१	५७ हेक्टर ०३ आर	मौजे शिनपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ३६, ३७, ३८		मौजे कोरद नदी
४	दक्षिण : गट नंबर १५५		मौजे गुरुचरन क्षेत्र

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४२/८५५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील टेकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या टेकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

### अनुसूची

#### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव टेकपाडा (पिंपळगाव बुद्रुक)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे आबुटबारा शिवार
२	पश्चिम : गट नंबर ४७	२५ हेक्टर १३ आर	मौजे शिनपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ४९		मौजे डोंगरपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर ४२		मौजे कोरद नदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

#### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४३/८५६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील करंझटीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या करंझटीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव करंझटी (पिंपळगाव बुद्रुक)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शिनपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर ५०, ४९	१६४ हेक्टर ८४ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर ५५		मौजे कुचीविहीर शीव
४	दक्षिण : गट नंबर ४९		मौजे पायरपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४४/८५७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील आकसानेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या आकसानेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

## अनुसूची

### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आकसाने (पिंपळगाव बुद्रुक)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २९, ३०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शिवाजीनगर शीव
२	पश्चिम : गट नंबर २२, ८२	६७ हेक्टर ०३ आर	मौजे देवळीपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ३६, ३७, ३९		मौजे कोरद नदी शीव
४	दक्षिण : गट नंबर २४, २५, २६, २७		मौजे देवळीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४५/८५८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील देवळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या देवळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव देवळीपाडा (पिंपळगाव बुद्रुक)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शिवाजीनगर शीव
२	पश्चिम : गट नंबर १, २	५८ हेक्टर ७७ आर	मौजे वडपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर २३, २१, २२		मौजे आकसाने शीव
४	दक्षिण : गट नंबर ११, १२		मौजे कुहेर शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४६/८६१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

## अनुसूची

### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवापाडा (पिंपळगाव बुद्रुक)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे घुकसेवड शीव
२	पश्चिम : गट नंबर ७०	१९४ हेक्टर ७६ आर	मौजे आबुटबारा शीव
३	उत्तर : गट नंबर ६८		मौजे कुडाशी शीव
४	दक्षिण : गट नंबर ५६, ५७		मौजे कोरद नदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४७/८६४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील कुचिविहीरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या कुचिविहीरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मोठा कुचिविहीर (पिंपळगाव बुद्रुक)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १२५ पैकी	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे टेकपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १२८	२४ हेक्टर ०७ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर १२७		मौजे डोंगरपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर १२५		मौजे करंझटी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४८/८६५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील पायरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या पायरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.



## अनुसूची

### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पायरपाडा (पिंपळगाव बुद्रुक)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १५०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे करंझटी शीव
२	पश्चिम : गट नंबर १८०	१७ हेक्टर २३ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर १०		मौजे करंझटी शीव
४	दक्षिण : गट नंबर १४०		मौजे चौपाळे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१४९/८६६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील शिनपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या शिनपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

**अनुसूची**

**जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शिनपाडा (पिंपळगाव बुद्रुक)**

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६१	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे वडपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर ५९	२३ हेक्टर ८२ आर	मौजे करंझटी शीव
३	उत्तर : गट नंबर ५९, ६१		मौजे टेकपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर ४४, ४५		मौजे करंझटी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**राजाराम माने,**  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

**महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.**

**जिल्हा धुळे**

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५०/८६७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील आबुटबारापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपळगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत येणाऱ्या आबुटबारापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

## अनुसूची

### जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आबुटबारा (पिंपळगाव बुद्रुक)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५७, ६०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे नवापाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर ५५, ५६	३१ हेक्टर ९५ आर	मौजे टेकपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ५६		मौजे डोंगरपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर ५४, ५५		मौजे कोरड शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

### जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१५१/८६८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, कालदर ग्रामपंचायतीतील सावरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी कालदर ग्रामपंचायतीत येणाऱ्या सावरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव सावरपाडा (कालदर)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे रामलाल रघुनाथ कोकणी यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर २२	७ हेक्टर ५५ आर	मौजे दोधु तुळशिराम यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर १३		मौजे भरू दौलत राजपुत यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर २६		मौजे संभाजी परबत पाटील यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,  
विभागीय आयुक्त,  
नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

मुख्याधिकारी, नगरपरिषद यांजकडून

जामखेड नगरपरिषद, जामखेड

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये जामखेड शहराची विकास योजना तयार करण्याचा इरादा

अधिसूचना

क्रमांक नप/बांध. टी. ८/१५६७/२०१८.- जामखेड नगरपरिषदेने प्रशासकीय ठराव क्रमांक १९, दिनांक २६ डिसेंबर २०१९ अन्वये जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीच्या अधिकार क्षेत्रासाठी विकास योजना तयार करण्याचा इरादा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २३ (१) प्रमाणे जाहीर केला आहे. जामखेड नगरपरिषदेच्या अधिकार कक्षेतील क्षेत्र दर्शविणारा नकाशा जामखेड नगरपरिषदेचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम २३ (२) अन्वये जनतेस पाहणेसाठी खुला ठेवलेला आहे.

ज्या कोणी व्यक्तींना यासंबंधी काही सूचना अथवा हरकती पाठवावयाच्या असतील, त्या त्यांनी सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात द्याव्यात, म्हणजे त्यांचा उक्त अधिनियमाच्या कलम २३ (१) अन्वये विचार करण्यात येईल.

सुहास जगताप,  
मुख्याधिकारी,  
जामखेड नगरपरिषद, जामखेड,  
जिल्हा अहमदनगर.

जामखेड, २५ जानेवारी २०१९.

## JAMKHED MUNICIPAL COUNCIL, JAMKHED

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 Development Plan of Jamkhed*

### Notification

क्रमांक नप/बांध. टी. ८/१५६७/२०१८.- The Jamkhed Municipal Council by its Resolution No. 19, dated 26th December 2018 has declared its intention to prepare Development Plan as per provision of Section 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for the area within its jurisdiction.

A copy of Plan showing the area for which the Development Plan is to be prepared is kept open for inspection by the Public on all working days, during office hours, at the office of Jamkhed Municipal Council as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Suggestion or Objections, if any, should be communicated in writing within 60 days from the date of publication of the Municipal Council intention in the Maharashtra Government Gazette, which shall be considered by the Municipal Council, as required by Section 23 (1) of the said Act.

**SUHAS JAGTAP,**

Chief Officer,

Jamkhed Municipal Council, Jamkhed,  
district Ahmadnagar.

Jamkhed, 25th January 2019.

### आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

मालेगाव शहराच्या मंजूर विकास योजना, मालेगाव (दुसरी सुधारित) मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल करणे

क्रमांक नर/वशि-१/नगररचना-१/१८/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक टीपीएस-११०५/३५००/सीआर-११४ (ए)/०६/युडी-९, दिनांक १५ सप्टेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ नुसार मालेगाव शहरासाठी विकास योजना (दुसरी सुधारित) मंजूर केलेली असून, ती दिनांक १ नोव्हेंबर २००६ पासून अंमलात आलेली आहे (यापुढे “उक्त विकास योजना” म्हणून संबोधलेली) ;

आणि ज्याअर्थी, मंजूर विकास योजना (दुसरी सुधारित) आराखड्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात इस्लामपुरा वॉर्डातील सर्व्हे नंबर ७८/१-अ पैकी ही जागा आरक्षण क्रमांक १९९ “प्राथमिक शाळा व क्रीडांगण ” या कारणासाठी दर्शविलेली आहे. महासभा ठराव क्रमांक २३६, दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ अन्वये सदर आरक्षणात खालील परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्याप्रमाणे किरकोळ फेरबदल करणेस मंजुरी मिळाल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्याचे ठरविले आहे.

### परिशिष्ट-अ

मंजूर विकास योजना (दुसरी सुधारित) आराखड्यानुसार

मंजूर विकास योजना (दुसरी सुधारित) आराखड्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये प्रस्तावित फेरबदल.

महानगरपालिका क्षेत्रातील इस्लामपुरा वॉर्डातील सर्व्हे नंबर ७८/१-अ पैकी ही जागा आरक्षण क्रमांक १९९- “ प्राथमिक शाळा व क्रीडांगण ” या वापरासाठी.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था / तंत्रनिकेतन या वापरासाठी

वर परिशिष्ट-अ द्वारा दर्शविलेला फेरबदल महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये मालेगाव शहराच्या मंजूर विकास योजना, मालेगाव (दुसरी सुधारित) च्या आराखड्यामध्ये करावयाचे ठरविलेले आहे.

उपरोक्त फेरबदल दर्शविणारी उक्त नियमावली मालेगाव महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवली आहे.

त्याअर्थी, ज्यांना सदरहू फेरबदलाबाबत हरकती अथवा सूचना द्यावयाच्या असतील, त्या त्यांनी ही जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांच्या आत आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांचे नावे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, म्हणजे त्यांचा विचार शासनास प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करतेवेळी करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सूचना अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.

किशोर बोर्डे,

आयुक्त,

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव,

जिल्हा नाशिक.

मालेगाव, २३ जानेवारी २०१९.

## MALEGAON MUNICIPAL CORPORATION, MALEGAON

[ Modification to the Malegaon City Sanctioned Development Plan (IInd Revised) Municipal Corporation, Malegaon under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966]

क्रमांक नर/वशि-१/नगररचना-१/१८/२०१९.— Whereas, the Revised Development Plan of Malegaon has been sanctioned under the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Section 31 in Government Resolution, Urban Development Department No. TPS-1105/3500/CR-114/06 /UD-9, dated 15th September 2006, came into force on Date 1st November 2006 (hereinafter referred to as “the said Development Plan”).

and whereas, now the Development Plan (IInd Revised) for Malegaon Municipal Corporation, Site No. 199 –“Primary School and Playground” Islampura, Ward S. No. 78/1-A part be reformed under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 vide its General Board Resolution No. 236, Dated 19th November 2018.

### APPENDIX-A

Present position as per Development Plan of Malegaon (IInd Revised Sanctioned).

Proposed Modification to the said Development Plan of Malegaon (IInd Revised Sanctioned).

Site No. 199 “Primary School and Playground” Islampura, Ward S. No. 78/1-A, part.

Government Indutrial Traning Institution / Polytecnic.

The Modification as shown in Appendix-A above is to be imposed in Development Plan of Malegaon [ IInd Revised sanctioned ] under Section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Development Plan of Malegaon showing abovesaid Modification is kept open for the inspection for the public in the Municipal Corporation Office during the office hours on all working days.

Any objections and suggestions received in writing by any person in respect of above Proposed Modifications within a period of 30 days from the publication of this Notice, in the name of the Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon would only be considered.

KISHOR BORDE,

Commissioner,

Malegaon Municipal Corporation,

Malegaon, District Nashik.

Malegaon, 23rd January 2019.

## जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा धुळे

क्रमांक ब/कक्ष-२/जमीन/कावि-८१/२०१९.- शासकीय अधिसूचना, दिनांक ४ डिसेंबर १९७१ व शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) चे कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखालील राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान करण्यात आलेल्या आहेत, त्यांचा वापर करून मी, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार याद्वारे दिनांक २१ जानेवारी २०१९ पासून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ महसुली गावाचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४ (६) अन्वये खालील तक्क्यात नमूद सर्व्हे नंबर, क्षेत्र व चतुःसीमा यांच्यात बदल करण्यात येत आहे.

## अनुसूची

## दिनांक ४ डिसेंबर १९७१ च्या अधिसूचनेनुसार

अ. क्र.	महसुली गावाचे नाव	सर्व्हे नंबर	क्षेत्र		चतुःसीमा	महसुली गावाचे नाव
१	२	३	४		५	६
			हे. आर	एकर गुंटे		
१	तोरणमाळ (जुने)	१ ते ७०	१९२ ०७	४७४.२५	उत्तर : ---- पूर्व : ---- दक्षिण : ---- पश्चिम : ----	तोरणमाळ (जुने)

## क्रमांक २०१९/ब/कक्ष-२/जमीन/कावि-८१/२०१९, दिनांक २१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार सुधारित

अ. क्र.	महसुली गावाचे नाव	सर्व्हे नंबर	क्षेत्र		चतुःसीमा	महसुली गावाचे नाव
१	२	३	४		५	६
			हे. आर	एकर गुंटे		
१	तोरणमाळ	१ ते ४४८	६२७९ १९	१५४९७	उत्तर : शिंदीदिगर पूर्व : फॉरेस्ट दक्षिण : कोटबांधणी पश्चिम : केलापाणी	तोरणमाळ

डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,

जिल्हाधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार, ३० जानेवारी २०१९.

वाचले : (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/२००७/५, दिनांक २५ जुलै २००७.

(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक विकाअ-२००८/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००८.

(३) शासन शुद्धीपत्रक, क्रमांक विकाअ-२००९/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००९.

(४) सहायक कामगार कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांचेकडील जावक क्रमांक मका/कार्यक्रम/२०१६-१७/४५४, दिनांक ९ जून २०१६ रोजीचे पत्र.

(५) पोलीस अधीक्षक, धुळे यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/चाप/१९९७/२०१६, दिनांक ३० डिसेंबर २०१६.

## आदेश

क्रमांक ड/कक्ष-३/एमएजी-२/कावि-६१९/२०१७.— उपोद्घातात नमूद १ व २ अन्वये सहायक कामगार कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांनी श्री. नारायण जगन्नाथ बडगुजर, राहणार ३६-अ, महावीर कॉलनी, मु. पो. फागणे, तालुका-जिल्हा धुळे, सन २०१४ या वर्षाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार झाल्याने, शासन निर्णयाप्रमाणे त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करणेबाबत कळविण्यात आलेले होते.

त्या अनुषंगाने उपोद्घातात नमूद १ व २ चे शासन निर्णयांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, धुळे, श्री. नारायण जगन्नाथ बडगुजर, राहणार ३६-अ, महावीर कॉलनी, मु. पो. फागणे, तालुका-जिल्हा धुळे यांना ही नियुक्ती सामान्यतः हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत किंवा विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्तीसाठीच्या पात्रतेच्या अटीचा भंग करत नाहीत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच संपुष्टात आणण्यात आल्यास, विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात तत्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकार्यांची राहील.

### विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.

(१) साक्षांकनाचे काम.— साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन करणे आणि राज्य शासनाने याबाबत काढलेल्या अनुदेशानुसार अशा दस्तऐवजांवर त्यांची विहित मोहोर उमटवणे व तारखेसह स्वाक्षरी करणे, स्वाक्षरीखाली स्वतःचे नावही लिहिणे.

(२) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकार्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार यांचेकडून उपलब्ध करून घ्यावा. तसेच साक्षांकित केलेल्या कागदपत्रांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी संबंधित पोलीस अधीक्षक / जिल्हाधिकारी यांचेकडून मागणी केली जाईल त्या वेळी ती तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

(३) या आदेशाद्वारे नेमण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकार्यांची, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक त्या क्षेत्रातील मोहल्ला समिती / शांतता समितीवर पोलीस अधीक्षक / जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती करावी.

(४) या आदेशाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामांबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ते अनुज्ञेय राहणार नाही.

(५) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणाऱ्या व्यक्तीने मागणी केल्यास, ते त्या व्यक्तीस दाखवावे.

अटी व शर्तीचा भंग केल्यास सदर नियुक्ती तत्काळ रद्द करणेत येईल, याची नोंद घ्यावी.

डॉ. दिलीप पांढरपट्टे,  
जिल्हाधिकारी, धुळे.

धुळे, ८ मे २०१७.

-